

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ नोव्हेंबर २००३

अधिसूचना

124

भारताचे संविधान

क्रमांक आरटीआर १०९४/प्र. क्र. ८/९४/१२.--भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ खाली परंतुकाव्ये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयातील "स्वीय सहाय्यक, गट-ब", "उच्चश्रेणी लघुलेखक, गट-ब", "निम्नश्रेणी लघुलेखक, गट ब" आणि "लघु-टंकलेखक, गट क" पदाचे (सेवा प्रवेश) नियम, १९९७ मध्ये सुधारणा करण्याबाबतचे पुढील नियम करीत आहेत :--

१. या नियमांना शासनाच्या बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयातील "स्वीय सहाय्यक, गट-ब", "उच्चश्रेणी लघुलेखक, गट-ब", "निम्नश्रेणी लघुलेखक, गट-ब" आणि "लघु-टंकलेखक, गट क" पदाचे (सेवा प्रवेश) (सुधारणा) नियम, २००३ असे संबोधण्यात यावे.

२. शासनाच्या बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयातील "स्वीय सहाय्यक, गट-ब", "उच्चश्रेणी लघुलेखक, गट-ब", "निम्नश्रेणी लघुलेखक, गट ब" आणि "लघुटंकलेखक, गट क" पदाचे (सेवा प्रवेश) नियम, १९९७ (यापुढे यास "मूळ नियम" असे संबोधण्यात आले आहे) च्या नियम ४ खंड (ब) च्या उपखंड (३) नंतर खालील परंतुक समाविष्ट करण्यात यावे :--

(४) "परंतु अगोदरच शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथिल करता येईल."

३. मूळ नियमाच्या नियम ५ मधील खंड (ब) च्या उपखंड (३) नंतर खालील परंतुक समाविष्ट करण्यात यावे :--

(४) "परंतु अगोदरच शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथिल करता येईल."

४. मूळ नियमाच्या नियम ६ मधील खंड (ब) च्या उपखंड (३) नंतर खालील परंतुक समाविष्ट करण्यात यावे :--

(४) "परंतु अगोदरच शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथिल करता येईल."

५. मूळ नियमाच्या नियम ८ नंतर खालीलप्रमाणे नियम समाविष्ट करण्यात येत आहे :--

"८ अ. नियम ३, ४, ५ व ६ मध्ये नमूद पदांवर नियुक्त व्यक्तीने महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाद्वारे वेळोवेळी विहित संगणक अहंता धारण करणे आवश्यक राहील".

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

बा. बा. नारायणकर,

अवर सचिव.

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,

मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

उप मुख्य मंत्री यांचे प्रधान सचिव,

सर्व मंत्री/राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,

मुख्य सचिव,

मंत्रालयीन विभागांचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

- * प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,
- * प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
- * प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, (विधानसभा) मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, (विधान परिषद) मुंबई,
- * राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई,
- महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
- महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
- महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
- महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे) कोकण भवन, नवी मुंबई,
- सर्व विभागीय आयुक्त,
- सर्व जिल्हाधिकारी,
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- सर्व मंत्रालयीन विभाग,
- निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
- सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
- निवड नस्ती.
- * प्रत्राने.

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 13th November 2003.

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No. RTR. 1094/C.R.8/94/XII.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules further to amend the Personal Assistant Group "B", Higher Grade Stenographer-Group "B", Lower Grade Stenographer-Group "B" and Steno-Typist-Group "C" in the various offices of Government outside Greater Mumbai (Recruitment) Rules 1997, namely :—

1. These rules may be called the Personal Assistant Group "B", Higher Grade Stenographer-Group "B", Lower Grade Stenographer-Group "B" and Steno-Typist-Group "C" in the various offices of Government outside Greater Mumbai (Recruitment) (Amendment) Rules, 2003.

2. In rule 4 of the Personal Assistant Group "B", Higher Grade Stenographer-Group "B", Lower Grade Stenographer-Group "B" and Steno-Typist-Group "C" in the various offices of Government outside Greater Mumbai (Recruitment) Rules, 1997 (hereinafter referred to as "the principal Rules"), in clause (b), after the existing sub-entry (iii), the following proviso shall be added, namely :—

(iv) "Provided that, in case of candidates, who are already in Government Service, the upper age-limit shall be relaxed by five years."

3. In rule 5 of the principal Rules, in clause (b), after the existing sub-entry (iii), the following proviso shall be added, namely :—

(iv) "Provided that, in case of candidates, who are already in Government Service, the upper age-limit shall be relaxed by five years."

4. In rule 6 of the principal Rules, in clause (b), after the existing sub-entry (iii), the following proviso shall be added, namely :—

(iv) "Provided that, in case of candidates, who are already in Government Service, the upper age-limit shall be relaxed by five years."

5. After rule 8 of the principal Rules, the following rule shall be inserted, namely :—

"8A. A person appointed to any of the posts mentioned in rules 3,4,5 and 6 shall possess a certificate in Computer Operation prescribed by the Directorate of Information and Technology, Governor of Maharashtra from time to time."

By order and in the name of the Governor of Maharashtra,

B. B. NARAYANKAR,
Under Secretary to Government.

Copy forwarded with compliments to,—

Secretary to the Governor, Malbar Hill, Mumbai,

Principal Secretary to the Chief Minister,

Principal Secretary to Deputy Chief Minister,

Personal Secretary to all Ministers and Ministers of State,

Chief Secretary,

All Additional Chief Secretaries/Principal Secretaries/Secretaries of Departments of Mantralaya,

* The Registrar, High Court, Original Side, Mumbai,

* The Registrar, High Court, Appellate Side, Mumbai,

* The Registrar, Office of the Lokayukta and Upa-Lokayukta, Mumbai,

* Secretary, Maharashtra Public Service Commission, Mumbai,

* The Secretary, Maharashtra Legislature Secretariat (Assembly),

* The Secretary, Maharashtra Legislature Secretariat (Council),

* State Election Commissioner, State Election Commission,

New Administrative Building, Mumbai,

* Accountant General, Maharashtra-I (Pay and Accounts), Maharashtra, Mumbai,

* Accountant General, Maharashtra-II (Pay and Accounts), Maharashtra, Nagpur,

* Accountant General, Maharashtra-II (Accounts Audit), Maharashtra, Nagpur,

Pay and Accounts Officer, Mumbai,

Resident Audit Officer, Mumbai,

Chief Audit Officer (Resident Audit) Kokan Bhavan, New Mumbai,

All Divisions Commissioners,

All Collectors of Districts,

All Chief Executive Officers of Zilla Parishads,

All District Treasur Officers,

All Heads of Departments and All Heads of Offices,

All Desks in General Administration Department,

* By letter.